

विधायकाना रिसर्च इन्सिटिउट, धम्मगिरी,
हुगतपूरी, जिल्हा नाशिक, या संस्थेगाईत
घेण्यात घेणारे "विधशयना" (Vidhansabha)
विधिविभाग भाग घेण्याबाबत

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

निर्णय, क्रमांक : अरजा २४०२ /२७ /सेवा-८,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक : २७ जून, २००३

पहा : वित्त विभाग, शासन निर्णय क्र.अरजा २४९६/३/सेवा ९, दिनांक : २१ जुलै, १९९८.

निर्णय

विधशयना रिसर्च इन्सिटिउट, धम्मगिरी, हुगतपूरी, जिल्हा-नाशिक या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील केंद्रात 'विधशयना' हे दहा दिवसाचे शिविर घेण्यात येते. अशा प्रशिक्षण केंद्रात भाग घेण्याची सवलत यरील शासन निर्णयानुसार घेण्यात राजपत्रित अधिकाऱ्यांना अनुज्ञेय ठरविण्यात आली होती. त्याची घापी गाढधून तो सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराखीन होला. आता शासनाने यरील दि. २१ जुलै १९९८ चा शासन निर्णय अधिकारित करून न्यालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे :-

- विधशयना रिसर्च इन्सिटिउट, धम्मगिरी, जिल्हा-नाशिक या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील प्रशिक्षण केंद्रात "विधशयना" च्या दहा दिवसांच्या शिविरात सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना भाग घेता येईल.
- प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळविला आहे अशा कर्मचाऱ्याने, माझणी केल्यास त्यास, वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता एकावेळी कमाल १४ दिवस इतकी परियर्तीत रजा मंजूर करता येईल.
- यरील प्रथोत्तमासाठी परियर्तीत रजा आवश्यकतेनुसार तीन घर्षातून एकदा व संपूर्ण सेवा काळावधीमध्ये कमाल राहा येण्या याप्रमाणे अनुज्ञेय राहील.
- गंवांधित कर्मचाऱ्याने रजेचे आवेदनपत्र प्रशिक्षणाच्या प्रवेशपत्राच्या डोरेंवर प्रतीसह सादर करणे तरोच, रजेधरून परत आव्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केल्याचे संबंधित प्रशिक्षण केंद्राचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- इ) सदर साधलत हक्क म्हणून मागता येणार नाही.

२. हे आदेश निर्गमित इत्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.

३. महाराष्ट्र नगरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील परियर्तीत रजेसंबंधातील विधान तरतुदीपाठ्ये या शासन निर्णयाच्या तस्तुदीपुरती सुधारणा करण्यात आली आहे असे मानण्यात यावे. उपरोक्त नियमात यथावताश वित्तसंग सुधारणा करण्यात येतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार या नावाने,

विधायक चीफरी
शासनाचे अपभास्य, वित्त विभाग